

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

**मा.विधी समिती**

कार्यपत्रिका क्रमांक - १२

**सभावृत्तांत**

दिनांक - ०७/०५/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०७/०५/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि. ३ जुलै २०२० अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे काही सन्मा.सदस्य सभागृहात तर काही सन्मा.सदस्य ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) उपस्थित होते.

- |                             |        |
|-----------------------------|--------|
| १. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे- | सभापती |
| २. मा.वसंत प्रभाकर बोराटे   |        |
| ३. मा.सुजाता सुनिल पालांडे  |        |
| ४. मा.गोफणे अनुराधा देविदास |        |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

**उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.**

विषय क्र.१) विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ मधील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे सेवाजेष्ठतेनुसार भरणेबाबत - मा.स्विनल म्हेत्रे, मा.सुजाता पालांडे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक १६/०४/२०२१ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ११) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

**सभा कामकाजात दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.**

ठराव क्रमांक - ३६

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०७/०५/२०२१

सुचक : मा.स्विनल म्हेत्रे

अनुमोदक : मा.सुजाता पालांडे

संदर्भ : मा.स्विनल म्हेत्रे, मा.सुजाता पालांडे यांचा प्रस्ताव -

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, यांचेकडील विशेष अनुमती याचिका क्रमांक २८३०६/२०१७ मधील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून पदोन्नती कोटयातील रिक्तपदे भरणेबाबत शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१८/प्र.क्र./३६६/१६-ब दिनांक २० एप्रिल २०२१

अंमलबजावणीकामी जाहिर झाला आहे. सदर निर्णयानुसार बाब क्र.२ व ३ अंतर्गत समाविष्ट तरतूदीनुसार दिनांक २५/०५/२००४ रोजी किंवा त्यापूर्वी शासन सेवेत रुजू असलेले कर्मचारी दि.२५/०५/२००४ रोजीच्या सेवा जेष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील असे घोषित केले आहे. त्यानुसार विद्युत विभागाच्या मुळ आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता विद्युत पदावर १३ वर्षे सेवेत असलेले व मनपा सेवेत एकूण ३२ वर्षे सेवा पूर्ण झालेले श्री.संदेश सखाराम चव्हाण, कार्यकारी अभियंता विद्युत हे सह शहर अभियंता (विद्युत/यांत्रिकी) या मनपा आस्थापनेवरील मंजूर रिक्त पदावर सेवाजेष्ठता, तांत्रिक व शैक्षणिक अर्हता, कार्यानुभव इ. सर्व निकषास अनुसरून पात्र ठरत आहेत. सबब पिंपरी चिंचवड मनपा आस्थापनेवरील सह शहर अभियंता (विद्युत/यांत्रिकी) हे पद रिक्त असलेने श्री.संदेश सखाराम चव्हाण, कार्यकारी अभियंता, विद्युत यांस सदर पदावर पदोन्नती देणेकरीता मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( स्वीनल कपिल म्हेत्रे )

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/२३१/२०२१

दिनांक : ०७/०५/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.